

January 21, 2023

The National Stock Exchange of India **BSE** Limited

Ltd.

"Exchange Plaza" C-1, Block-G

Phiroze Jeejeeboy Towers Dalal Street

Bandra Kurla Complex, Bandra

(East) Mumbai - 400 051.

Mumbai - 400 001.

Symbol: LOVABLE

Scrip Code: 533343

Through: NEAPS

Through: BSE Listing Centre

Sub: Newspaper advertisement on Notice of transfer of equity shares of the Company to IEPF

Dear Sir/ Madam.

Please find attached, copies of the newspaper advertisement pertaining to Notice of transfer of equity shares of the Company to Investor Education and Protection Fund (IEPF) that appeared in The Free Press Journal and Navshakti (Mumbai edition) on January 20, 2023.

Kindly take the same on your records.

Thanking you.

Yours faithfully, For Lovable Lingerie Limited

Vineesh Vijayan Thazhumpal Company Secretary & Compliance Officer ACS 63683

# LOVABLE LINGERIE LTD.



The Brihanmumbai Electric Supply & Transport Undertaking (OF THE BRIHANMUMBAI MAHANAGARPALIKA)

NOTICE INVITING E-TENDER

Brihanmumbai Electric Supply & Transport Undertaking (BEST) invites bids for purchase of Solar energy on short term basis for the month of April, 2023 to March, 2024 through Nationale-bidding process.

Nationale-Bodding process.

The bid document for participation can be downloaded through DEEP e-portal of www.mstcecommerce\_com from 10:00 hrs of 20.01.2023. kds must be submitted online through this portal or or before 17:00 hrs of 27.01.2023. Any corrigendum will be published on the referred website only.

PRO/DEPP/154/2023

BEST Undertaking



SIMPLEX CASTINGS LIMITED

Reg.Office: 601/602A, Fair Link Centre, Andheri Link Road,
Andheri (West) Mambai: 400053; [CIN: L27320MiH1980PL.0674.99

E-mail ID: cg@amper.essfings.com Westleis: www.simplexcastings.

## NOTICE- TRANSFER OF SHARES TO INVESTOR EDUCATION AND PROTECTION FUND (IEPF)

I ("Act") read with the Investor Education and Protection Full, Transfer and Refund) Rules, 2016 and the Investor Education orlity (Accounting, Audit, Transfer and Refund) Amendme led by the Ministry of Corporate Affairs, that the Company is relationard rikvidend(s) and shares in respect of which divider

TURNIQUE TO PROCEEDING. UPEN PROCEDUR.

THE COMPANY has seen individual communication to the concerned shareholders whos transa are liable to be transferred to IEPF Account as per the said Rules for taking the common properties action and a complete list of such shareholders whose shares are larger and a complete list of such shareholders whose shares are larger ansafer to IEPF Account is displayed on the website of the compan to/www.miplec.com/saids.pub.com/s

EPF Account including all benefits accruing on such shares, if any, can be nem for IEPF Authority after following the procedure prescribed by the R he concerned shareholders, holding shares in physical form and whose

se the Company does not receive any communication from the concerned shareholders before 1804/2023 or such other data as may be extended, the Company shall, with a to complying with the requirements becount in the Rules, transfer the shares to the IEPF until by the due date as per the procedure stipulated in the Rules.

For Simplex Castings Limited Sd/

er with Later's interest from the date(s) of Demand Notice 18th the date of payment. The detail of the one of Demand Notice of Section (Free Interest Intere

If the said Borrowers tal to make payment to III-L HFL as storesaid, III-L HFL may proceed against the above secured assi under Section 13(4) of the said Act, and the applicable Rusie, entirely at the nisk, costs and consequences of the Borrows For, further details please contact to Authorised Officer at Branch Office: Shop No. 105,106,107, First Floor, Vikas Galaz Saneward, Badlapur (East) - 42750 or, Corporate Office: IIFL Tower, Pot No. 93, Usuoy Vihar, Phy Gurgson, Hayas Place: Badlapur, Date: 20-41-2023 kotak® Kotak Mahindra Bank Limited Regd office: 27BKC, C 27, G Block, Bandra Kurla Complex, Bandra (E), Mumbai – 400 051 Corporate office: Kotak Infiniti, Bldg No 21, Infinity Park, General AK Vaidya Marg, Malad (E), Mumbai-400097 AUCTION-NOTICE

ower(s), amount one as or ame of the Borrower(s)/ Guarantor (s)

AppplApac

GLN2419132 GLN2204247 GLN2204247

LN2223912

Akanksha Kot DEMAND NOTICE

Boisar Boisar Boisar Boisar Borivali Borivali Borivali Girgaon Girgaon Kandivali Kandivali Lowerpare

13.64 10.32 7.96 28.42 233.39

41.95 80.13 136.73 119.03 59.75

45.00 101.65 44.33 272.84 81.77 64.25

64.25 103.46 87.29 119.05 83.87 37.23

26.22 47.05 122.98 8.29 17.97 22.88 41.15 35.66 9.63

#### PUBLIC NOTICE

NOTICE TO PUBLIC at large that our clients are interested, hence are negotiating to a country of the country of

Dated this 18th day of January, 2023.

REGIUS LEGAL LLP, Advocate Kiran Jain

Partner, Queens Mansion, A. K. Nayak Marg, Fort, Mumbai 400 001

THE MALAD SAHAKARI BANK LIMITED

#### POSSESSION NOTICE

POSSESSION NOTICE

The undersigned being the Authorised Officer of The Mailad Sahakari Bank Ltd., under the Securisiation & Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest (Second) Ordinance, 2002 (Order s d 2020) (2016 of second) Ordinance, 2002 (Order s d 2020) and with Rulle of the Security Interest (Enforcement) Rule, 2002 Assead Demand Notice calling upon the Borrowers & Morgagos Mis Martid Orbitant Courier Services Pvt. Ltd. — Borrowers, Morgagos Side Martid Orbitant Courier Services Pvt. Ltd. — Borrowers, Morgagos of Service quaranters to regy by the amount mentioned in the notice being Rs.5,58,2718.22 (Rs. Pve. Crore Truity Six Labis Ninety Two Thousand Services of the Courier Services Pvt. Ltd. — Borrowers, Courantors and Morgagor having failed to negaty the amount, notice is the erbory down to the Services of the Services of the Pve. Services of the Services of the Pve. Services of the Services of the Pve. Services or Services of the Pve. Services or Services of the Pve. Services or Services or Services of the Pve. Services or Services or

property deballs described herein below.

DESCRIPTION OF THE IMMOVEABLE PROPERTY

Office No.1, Neel Sagar Apartment, TPS - V, Shradhanand Road, Ville Parle

East, Mumbail 400957.

The Borrower, Guarantors & Mortgagors and the public in general are heret

cautioned not to deal with the above mentioned property will be subject to the charg

of The Malad Saharail Bank LLb. for an amount of Rs. 69,940,4914 a. 3

31.12.2022 plus further interest, penal interest and other charges thereon.

The Malad Saharail Bank LLb. The The Malad Saharail Bank Limited

For The Malad Sahakari Bank Limited Sd/-Authorised Officer

## LOVABLE LINGERIE LIMITED

CIN: L1710MH1987PLC044835

Regd.Off: A-46, Street No.2, MIDC, Andheri (E), Mumbai - 400 093

Maharashtra Ph. No. +91-022-29393561 Fax no. +022-912838358.

E-mail: corporate@voableindia in Whaha...

NOTICE TO THE SHAREHOLDERS
SUB: TRANSFER OF EQUITY SHARES OF THE COMPANY

Melarashira Ph. No. 91-022-2833351 Fax no. 9023-912833582.
E-mail: croprolatelijovolateniam in Mebatis: www. obroablendiam in NOTICE - THE STATERIOLDERS:
SUB: TROPICE - THE STATERIOLDERS:
The Notice is hereby given to the shareholders of Lovable Lingeric Limited (the Company) pursuant to the provision of Section 124 and 125 of the Companies Ad. 2013 and Rule 6 (3(s)) of the Investor Education and 1051 (The IEPF Rules, 3 landared form of Melary Investor - The Companies Ad. 2013 and Rule 6 (3(s)) of the Investor Education and 1051 (The IEPF Rules) as amended from time to limite. In terms of the IEPF Rules, all shares in respect of which dividend has not been claimed or paid to the shareholders for the Iest seven consecutive years or the company would be issuing new share certificate(s) in limited and the Company would be issuing new share certificate(s) in lieu of overage and the Company would be issuing new share certificate(s) in lieu of overage and consecutive years or the certificate(s) in lieu of overage and consecutive years or the certificate(s) in lieu of overage and consecutive years and whose shares and the company would be issuing new share certificate(s) in lieu of overage and consecutive years and whose shares and would be certificate(s) which stand registered in their name(s) will stand automatically cancelled and the deemed non-segotiable Incompany (s) and the IEPF Rules, the Company has self-individual notices to the latest available addresses of the shareholders whose dividends and the series of the Standard of the St

Lattupalli Vinay Reddy Managing Director,(DIN: 00202619)

Aditya Birla Housing Finance Limited
Registered Office-Institut Barra Community Registered Office- Indian Rayon Compound, Veraval, Guja 362266 Branch Office- G Corporation Tech Park, Kasarvada Ghodbunder Road, Thane -400607 (MH)

APPENDIX IV|See Rule 8 (1) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002|
Possession Notice(for Immovable Property)
Whereas, the undersigned being the authorized officer of Aditya Birti Housing Finance Limite
under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Securiinterest Act, 2002 (54 of 2002) and in exercise of powers conferred under Section 13(12) read with
borrowers to respect by the amount mentioned in the notice within 50 days from the date of receipt o
the said notice.
The borrowers having failed to repay the amount, notice is hereby given to the borrowers and
building in general that the undersigned has taken Possession of the property described hereis
below in exercise of the powers conferred on him/her under Section 13(4) of the said act read with
rule that Security Interest (Enforcement) Rules, 2002.

ruild the Security Interest (Enforcement) Rules, 2002.

The borrowers in particular and public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the Aditys after thousing Finance United for an amount of mentioned below and interest thereon. Borrower attention is invited to the provisions of sub-section 6 of Section 13 of the act, in respect of time the subject of the control of the act, in respect of time to the provisions of sub-section 6 of Section 13 of the act, in respect of time 1, banker of Endowner's SACHIN VISHOWANT TANGADI ADMIAN SACHIN TANGADI Outstanding: INR 18,72,419/- (Rupees Eighteen Lakin Seventy Two Thousand Four Hundre Ninteren Only)

neteen Only) emand notice Dated: 27-09-2022

Demand notice Dates: 27-09-2022

Description of the Immovable Property

All That Piece And Parcel Of Flat No. 003, Ground Floor, Admessuring 700 Sq., Mtrs. Carpet, in If Wing, In Building Known As "Sunflower", Constructed On Land Bearing Survey No. 63, Admessuring 2120 Sq., Mtrs., Stutated At Village-Kharbhay Taluka Bhiwandh, District Thane With The Limits Of Grampanchyat Kharbhay, District Thane, See Registration District Bhiwand in Bounded Ast East: Open Plot, West A. Willige, Morth, Road, South: Road.

Z. NAMEG FÖ RORIVERE: LLAUSHING HAMDAS FAWARA AND GAURI LLSINGH PAWAR

utstanding: INR. 11,96,507/- (Rupees Eleven Lac Ninety Six Thousand Five Hundred Seven Online and notice Dated: 20-09-2022 Date of Possession: 18-01-20

Demand notice Dated: 20-09-2022 Date of Possession: 18-01-2022

Description of the immovable Property

Description of the immovable Property

Will That Piece And Partel Of Flat No. 004 Admessaring 265 sq. Ft. LE. 247.2 sq. Meters, Carpel Anderssuring 380 sq. Ft. LE. Bull-Upl, Council floor, in Geartin C-Op housing Society, B-Wing in a Meta Di Compilee, Of Land Bearing Survey No. 10/2, Out Of The Totally Area Admessaring Ander and Notes and Compilee Council Property No. 10/2, Out Of The Totally Area Admessaring Ander Admended Council Property of Council Property No. 10/2, Out Of The Totally Area Admessaring Ander Admended Council Property of Council Property No. 10/2, Out Of The Totally Area Admessaring Ander Description Council Property No. 10/2, Out Of The Totally Area Admended Council Property No. 10/2, Out Of The Totally Admended Council Property No. 10/2, Out Of The Totally Admended Council Property No. 10/2, Out Of The Totally Admended Council Property No. 10/2, Out Of The Totally Admended Council Property No. 10/2, Out Of The Totally Admended Council Property No. 10/2, Out Of The Totally Admended Council Property No. 10/2, Out Of The Totally Admended Council Property No. 10/2, Out Of The Totally Admended Council Property No. 10/2, Out Of The Totally Admended Council Property No. 10/2, Out Of The Totally Admended Council Property No. 10/2, Out Of The Totally No. 10/2, Out Of The T

All That Piece And Parcel Of Passed Book of Passed

्री वैंक ऑफ़ बड़ौदा Bank (\*\* Bank of Baroda

GLN2233225 Kamil Moinoddin Qureshi
Bidders are requested to Submit a copy of their Photooriginal for verification together with two recent photograp
Branch. Also individual bidder should be present to hat

we requested to countif a copy of met inhort perioding large time and address proof all yellocation (page with which we can protect pages on 2-7-2-5-225 by 4pm short periodication periodication (page) with the periodic pages of 2-7-2-225 by 4pm short periodic we venuelateathine of auction or corned the auction if inables the highest but without any vacion of the auction process will be debited for the customer account. Early reserves the right to mount from the outstomer of the bid amount is insufficient to meet the page of amount of the auction of the periodic of the auction of the periodic page of the country of the periodic pages of the pe

Party March 1100/A
Party March 1

Party Name

REGIONAL OFFICE, BANK OF BARODA Mahalaxmi Tower, 1st Floor, Tithal Road, Valsad. Ph.: 02632-241454, M.: 9490645818, Email : recovery.bulsar@bankofbaroda.co.in

IMMOVABLE PROPERTIES
"APPENDIX- IV-A [See proviso to Rule 6 (2) & 8 (6)]

E-Auction Sale Notice for Sale of Immovable Assets under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and cement of Security Interest Act, 2002 read with proviso to Rule 6 (2) & 8 (6) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002

is hereby given to the public in general and in particular to the Borrower (s), Mortgagor (s) and Guarantor (s) that the below described immovable properly mortgaged characteristic with has been taken by the Authorised Officer of Bank of Banda, Secured Credition, Who be sold on "As a Wehrer is", "As is what is", and "Whatever there is" in the memory of the sold in "As a where is", "As is what is", and "Whatever there is "I have been a sold in the sold in "As a "Thin Ext." As a long and "I have the sold in "As a "Thin Ext." As a "Market" and "I have the sold in "As a "As a "Thin Ext." As a "Market" and "I have the sold in "As a "As a "Thin Ext." As a "Market" and "I have the sold in "As a "As a "As a "Thin Ext." As a "Market" and "I have the sold in "As a "As a "Thin Ext." As a "Market" and "I have the sold in "As a "As a "Thin Ext." As a "Market" and "I have the sold in "As a "As a "Thin Ext." As a "Market" and "I have the sold in "As a "As a "Thin Ext." As a "Market" and "I have the sold in "As a "As a "Thin Ext." As a "Market" and "I have the sold in "As a "Market" and "I have the sold in "As a "As a "Thin Ext." and "I have the sold in "As a "Market" and "As a "Market" and "As a "Market" and "As a "Market" and "Market" and "Market" and "Market" and "Market" and "Market" and "Market"

Sr La No	<u> </u>		Total dues		Branch Name Contact No.
1	Dhiren Gangaji Gala (Partner) Mr. Mukesh Hansraj Karia (Partner) M/s Disha	Commercial premises being Unit No. 200, 2nd floor, admeasuring 189 sq.ft. carpet area of the building Reghuleela Mega Mall, Kandivali (West), Premises Co Operative society Ltd, Off.S.V. Road, behind Poisar Bus Depot, Kandivali (West), Mumbai constructed on plot bearing CTS No. 26 of village Kandivali and CTS No. 12(part) of village Poisar within the Registration District and Sub District of Mumbai City and Mumbai Suburhan purchased by M/s Disha Realtors and Infrastructure Pvt Ltd (under symbolic possession) (Free hold)	Rs. 85,10,621.57/- interest thereon + other charges	1. Rs. 45,08,000/- 2. Rs. 4,50,800/- 3. Rs. 5000/-	ROSARB Branch 9490645818
	Date of e-A	action: 23.02.2023 Time of E-auction: Start Time 14:00 to End Time	18:00. Status	of Possession :	

(Constructive / Physical): Symb

For detailed terms and conditions of sale, please referivisit to the website link https://www.bankofbaroda.in/e-auction.htm and https://ibapi.in. Also, prospective bidders may contact the Authorised officer on Tel No. 02632-241454 Mobile 9490645818/9979710789. Date: 20.01.2023 | Place: Valsad

THE FREE PRESS JOURNAL www.freepressjournal.in MUMBAI | FRIDAY | JANUARY 20, 2023 ave been instructed by my cl restigate the rights, title erest of M/s.Ketan Bro

investigate the rights, title and investigate the rights. It and interest of Mis Kettan Brothers of Interest of Mis Kettan Brothers of Mi

PUBLIC NOTICE

FORM NO. URC-2
Advertisement giving notice about registration under Part I of
Chapter XXI of the Act
[Pursuant to section 374(b) of the Companies Act, 2013 and
rule 4(1) of the Companies (Authorised to Register) Rules, 2014]

under the description of the Companies Act, 2013 and used (1) of the Companies (Authorised to Register Rules, 2014). Notice is hereby given that in pursuance of sub-section (2) of section and the companies (Authorised to Register Rules, 2014). Notice is hereby given that in pursuance of sub-section (2) of section made after filter and application of the companies at Mumbal that Mis VINAYAK DEVELOPERS, a Patraership Firm may be registered under Part I of Chapter XXI of the Companies Act, 2013, as a The principal objects of the company are of construct, purchase, sale, develop, re-develop, acquire and deal in immovable properties, trading, import, report inbuilding materials, electrical and electronics items, trading steeps and carry on any other businesses. of the proposed company may be inspected at the office at 5024, 1 Aerocity, NIBR Compound, Near Sakinaka MTNL, Sakinaka, Mumbal-40007, with the tradition of the proposed company may be inspected at the office at 5024, 1 Aerocity, NIBR Compound, Near Sakinaka MTNL, Sakinaka, Mumbal-40007, with the tradition of the Company and the second of the Proposed Company and the principal of the Registrar at Central Registration Centre (CRC), Indian institute of Corporate Affairs (IICA), Plot No. 6,7.8, Sector 5, IMT Manesar, District Curyano (Hayrana, PIN Code - 122050, within twenty-one days from the date of publication of the focus with a copy to the Company at its registered actions.

For M/s Vinavak Developers

Sd/- Sd/- Sd/- Sd/-Hemali Dilip Shah Falguni Birju Shah Drumil Dilip Shah Partner Partner Partner

Dated this 20th Day of January, 2023.

MANAPPURAM HOME FINANCE LIMITED FORMERLY MANAPPURAM HOME FINANCE PUT ITD

notice is hereby given that the following borrower/s have defaulted in the repayment of principal and interest of the loan facilit aliand by them from the Company and the loans have been classified as flow-Performing Assets (IPA). The notice data is essent to them under Section 13 (2) of Securitabilism and Re-ostruction of Principal Assets and enforcement of Securit energy Act 2002 on their last known addresses as provided to the company by them, that in addition therefor the purposes mention of the sals domoverse semamental below, the said borrows as a being informed by way of this public notice.

Sr. No.	Name of the Borrower/Co-Borrower/ Guarantor/ Loan Account Number / Branch	Description of Secured Asset in respect of which Interest has been created	NPA Date	Demand Notice Date/ & Outstanding Amount
1	PRATAP VISHNU YADAV, JAYA PRATAP YADAV/ WKOLH0001164/KOLHAPUR	Ward No 26, H No 660, C S No 23, Plot No 16, Ketkalenagar Kabnoor, Ichalkaranji, PO Chandur, Kolhapur, Maharashtra, Pin: 416115		04-01-2023 & Rs.377612/-
2	MOSIN MAHAMDRAIS KHAN, SHIRAJ MOHAMADRAIS KHAN/ PU90HLLONS00005002259/SATARA	CTS No 120/1, 109, 109/1, 110, Kalokhe Heights, 4th Floor, Flat No A-12,Raghunath Pura Peth, Karanje, Satara, P.O Ambadare, Satara, Maharashtra, Pin: 415002	10-12-2022	04-01-2023 & Rs.1306299/-
3	RESHMA ASHIF SHEIKH, MOHMADASIF MAKHSUDABHAI SHEKH/ MA90COLONS000005005195/NAGPUR	House Malmatta No 15, At Post. Ashti, Tah. Turnsar, Bhandara, P.O. Ashti, Bhandara, Maharashtra, Pin: 441907	10-12-2022	04-01-2023 & Rs.141126/-

orrower/s are advised to make the payments of outstanding within period of 60 days from the date of issuance 33 (2), failing which further steps will be taken after expiry of 60 days from the date of issuance of notice U/s. Participated above as per the provisions of Securifization and Re-construction of Financial Assets and Enforcement rest Act, 2002.

Sd/-Authorised Officer Home Finance Ltd Date : 20.01.2023 Place : Maharashtra

PHYSICAL POSSESSION NOTICE

Registered office: ICICI Bank Towe Bandra (East), Mumbai 400051
Corporate Office: ICICI HFC Tower, JB Nagar, Andheri Kurla Road, Andheri Branch Office: Office No. 101, 1st floor, Fortune Business Centre, Near Amb

Whereas The undersigned being the Authorized Officer of ICICI Home Finance Company Limited under the Securitisation. Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and in Securitisation. Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and exercise of the power conferred under section 13 (12) and with Rule 3 of the Security Interest (Enforcement rules 2002, Issued demand notices upon the borrowers mentioned below, to repay the amount mentioned in the notice within 50 days from the date of receipt of the said notice. As the borrower falled to repay the amount, notice is hereby given to the borrower and the public in general the the undersigned has taken possession of the property discribed herein below in exercise of powers conferred or him her under Section 13(4) of the said Act near with Rule 3 of the said rules on the bolow-mentioned dates. The borrower in particular and the public in general is hereby caulineed not not exhibit the property and any dealings with the property will be subject to the charge of ICICI Home Finance Company Limited.

	Name of the Borrower/ Co-borrower/ Loan Account Number		Date of Demand Notice/ Amount in Demand Notice (Rs.)	Name of Branch
1.	Vasant Ramesh Anbhule (Borrower) LHPWK00001377298	NA Sirsawadi Near Carecast India Sirsawadi Dist Pune Gat No. 07 Pune-412207. Bounded By-North: Property Gate No. 10, South: Property of Oswal In The Same Gate No. 7, East: Grampanchayat Road, West: Property of Goel In The Sale Gate No.7. Date of Possession- 17-Jan-23	08-09-2022 Rs. 35,87,498/-	Pune (Wakad) -B
2.	Vasant Ramesh Anbhule (Borrower), LHPWK00001377300	NA Sirsawadi Near Carecast India Sirsawadi Dist Pune Gat No. 07 Pune-412207. Bounded By-North Property Gate No. 10, South: Property of Oswal In The Same Gate No. 7, East: Grampanchayat Road, West: Property of Goel In The Sale Gate No.7. Date of Possession- 17-Jan-23	08-09-2022 Rs. 1,23,607/-	Pune (Wakad) -B

The above-mentioned borrowers(s)/ guarantors(s) are hereby given a 30 day notice to repay the amount else the mortgaged properties will be sold on the expiry of 30 days from the date of publication of this Notice, as per the provisions under the Rules 8 and 9 of Security Interest (Enforcement) Rules 2000.

Date : January 20, 2023 Place: Pune

ਦੇਂ ਨੂਟ ਕੇਂਡ ਆੱफ ਵੱਤਿया ਦੇਕਨ੍ਹ ਕੇਂਡ ਆੱफ ਵੱਤਿयਾ **Central Bank of India** 3rd Floor Dr Dadabhai Naoroji Road, Fort, Mumbai - 400 001

SALE NOTICE FOR SALE OF MOVEABLE/ IMMOVABLE PROPERTIES

hereby given to the public in general and in particular to the Borrover (s) and Guarantor (s) test it with the public of the pu

Sr. No.	Name of the Borro / Mortgagors & Bra	Contact no. of	Demand Notice & Due Amou (Rs. In Iac)	nt	Details of the prop	erty	Reserve price/ EMD/ Bid increase (in lac)	
	1 M/s Bharat bright Bars Pvt. Ltd. 1) Mr. Chandanmal Khemchand Jain- Director, 2) Mr. Bharatkumar Khemchand Jain- Director 2 3) Mr. Yash Bharatkumar Jain- Guarantor B/o ARB Mumbai Nilesh Mamvatkar, Mob: 9689975791 022-40348812		Rs.9,10,79,461.90 + Interest + Other Charges if any				62.04/ 6.20/ 0.50 7.10/ 0.71/ 0.25	
	E-Auction	Date of Inspe	ction & time	Las	t date & time for deposit of Bid amount	E-Auction	Date & time	
	Sr. No.1 & 2	13th Fel 12.00PM t		1	9 <sup>th</sup> Feb,2023 5.00 PM		eb, 2023, I to 6.00PM	

Sr. No.1 & 2 13° Feb. 2023 19° Feb. 2023 19° Feb. 2023 5.00 PM 20° Feb. 2023 .

The auction will be conducted through the Bank's approved sentice provider. Website of E-auction agency www.lt com., www.mstinda.co.in and www.mstinecommerce.com E-auction agency contact details are:

MSTO Central Hejodesk No.33-2400020 up-to 22 Email: hejodesk@mstindia.co.in For Registration related queete: Email: helpidesk@mstindia.co.in and www.mstinepidesk@mstindia.co.in For Registration related queete: Email: helpidesk@mstindia.co.in Sention Manager 033-25400027

Senton Manager 032-25400027 A sessistant Manager 033-25400029

MFGAD / SNE (AA) - Helpinene: 033-23400029

Please contact the officials as mentioned above during office hours on the working days It is advisable for Bidders to complete following formatiles well in advance.

Step 1: BidderPurchaser registration: Bidder to register on e-Auction Platform https://www.mstoecommerce.com.

Step 2: BidderPurchaser registration: Bidder to register on e-Auction Platform https://www.mstoecommerce.com.

Step 1: BidderPurchaser registration: Bidder to register on e-Auction Platform https://www.mstoecommerce.com.

Step 2: BidderPurchaser registration: Bidder to develope to reside to register on e-Auction Platform https://www.mstoecommerce.com.

Please note that Step 1: 4 2 around be completed by Judder well in advance.

Please note that Step 1: 4 2 around be completed by Judder well in advance.

Please Total Step 1: 4 around be given to the bidder only after receipt of poyment in MSTC is Bank account and updation of information in the e-auction veballe. This may take some time as per banking process and hence bidders, in their interest, are advised to submit the per-led EMD amount well in advance to account years and updation of information in the e-auction veballe. This may take some time as per banking process and hence bidders, in their interest, are advised to submit the per-led EMD amount well in advance to account years and problem.

of EMD/bidding during auction process Step 4: Bidding Process and Auction Results:

Step 4: Bidding Process and Auction Results: Interested Registered biddes can bid online on e-Auction Platform after completing Step 1, 2 and 3. in case there is sole bidder for any property, the sole bidder will have to participate in the e-au-in case there is sole bidder for any property, the sole bidder will have to participate in the e-au-silt of the sole of the sole bidder of the sole of th

Authorised Officer, Central Bank of India, ARB E-MAIL ID: arwmmzo@centralbank.co.in

Date: 19th Jan, 2023 Place: Mumbai

DEMAND NOTICE

### सार्वजनिक सूचना

प्रशासना सावकार मुश्यमंत्रण सावका शिराह्यह समृद्ध अध्यक्षण अध्योग स्थान शिराह्यह समृद्ध स्थित स्थान स्थान

्रात्तं करल आहे, असे न केरुवास स्टारं, जर अज्ञा व्यक्तिपैकी कोगोही जागृनवुद्दन सोटून दिलेले मानले वाईल, माफ केरी जाईल आणि माझ्या अहिलायंत्र बंधनकात सहणार नाही. देनांक: २०.०१, २०२३ प्रकाण: मुंबई एम.ए., एलएल.एम. वकील उच्च न्यायालय ३, सरोजभवन, आनंद नगर, जेएम रोड, भांडुप (पश्चिम), मुंबई-४०००७८.

## लघु वाद न्यायालय, मुंबई वांद्रे शास्त्रामध्ये

शाखामध्य एल.ई.वाद क्र. ०४ सन १९९२ श्री. विठ्ठल वासुदेव पांडे, ऊर्फ मिठल वासुदेव पांडे (मयत) १ (ए) श्री. प्रकश मिठल पांडे र (बी) श्री. ओमप्रकश मिठल पांडे र (सी) श्री. जय प्रकाश मिठल पांडे तर्व प्रौढ, मुंबईचे भारतीय रहीवासी ग्रहणार - १२६, हील रोड वांद्रे, पश्चिम), मुंबई-४०० ०५०. १ (डी) सौ. उर्मिला अशोक पांडे

१ (डी) सी. उमिला अशोक पांडे भारतीय रहीवासी, राहणार - शिवाजी नगर, पांडे डेअरी, जळगाव १ (इ) सी. प्रमिला, घनशाम मिश्रांची पत्नी मुंबईच्या भारतीय रहीवासी, सध्या

ाहणार, माधुरी सेवा सदन गाव - परियात, पोस्ट परियात. तेसील - नेगो, जि. भदोही यू.पी. . वादी

#### विरुध्द <sup>२०५</sup> गंगाप्रसाद सितलादीन दुवे

श्री. गंगाप्रसाद सितलादीन दुः (मयत) १(ए) रामपती गंगाप्रसद दुवे वय-८६ वर्षे, राहणार - थामनपुरा पोस्ट कल्याणपुर जि. अलाहाबाद, १ (बी) अंजनीकुमार गंगाप्रसाद दुवे ५२ वर्षे, राहणार - थामनपुरा गेस्ट कल्याणपुर जि. अलाहाबाद **१ (सी) शिवमोहन गंगाप्रसाद दुबे,** वय - ४८ वर्षे, राहणार - १२६, हिल रोड, तळ मजला, गणपत वाडी,

रोड, तक प्रस्ता, गणपत वादी, वार्डू (प.), गुंबर्च-४०० ०५०. १ (डी) ओपप्रकाश गंगप्रसाद वृषे वय - ५० वर्षे , रालगा - लालजीपडा वार्ड, कांद्रिवली (प.), गुंबर्ड-६७. १ (डी) शिवाकोत गंगप्रसाद वृषे वय - ५५ वर्षे , रालगा - बाानपुरा, पोस्ट कल्याणपुरा, वि. अलाहावाद १ (एक) प्रसिक्ता रामक्रिशोर तिवारी वय - ६० वर्षे , रालगा - वाणा पिकारा, पोस्ट स्थाणप्रमा, वि. अलाहावाद वय - ६० वर्षे , रालगा - वाणा पिकारा, पोस्ट सालगा करवारा पोस्ट सराय इंद्रावत जठवारा, जि. प्रतापगड, उत्तर प्रदेश

वि. प्रताणक, उत्तर प्रदेश १ (जी) बङ्छा रामसजीवन मिश्रा वय - ५८ वर्ष, राहणार - गाव चेंदीपुरा, पोस्ट जेठवारा, वि. प्रताणगढ, उत्तर प्रदेश १ (एच) प्रभावती रामसजिवन तिवारी वय -५६ वर्ष, प्रह्मार - गाव बढीमारी, पोस्ट सिशुवा, वि. अलाहाबाद, १ (आय) सोना सतिष विचाठी

पोस्ट भागरारी, जि. प्रतापगड, उत्तर प्रदेश ... प्रतिवादी

उपरिनामित प्रतिवादी क्र. १ (बी). न्याअर्थी, उपरिनामित वादींनी तुमच्य रतिवादींविरुध्द वाद दाखल करून त्या प्रतिवादिकिस्त बाद दाखत करून त्यात तिवर्ती केली की, १२६, हील ग्रेड, वांट्रे (पश्चिम), गणपतवाडी, मुंबई-४०० ०५० बेथे स्थित ११' x ७१/३' मोजमापित पश्चिमेकडील वादीच्या कन्हाडजाच्या समोरील ओटला असलेल्या वाद्यप्रत जांगला रिकाम करून तिचा रिकामा व ज्ञांततापूर्ण करून हवाली करण्याकरिता आणि अन्य अनुतोषांसाठी प्रतिवादींना आदेश आणि हकूम द्यावेत. प्रतिवादिन आरोग आणि हुम्म पावेत , दूसला वाढ़ों रु कानेबारी, २०३३ राजे स. ११.०० वा. किंवा तपाइती , २०३३ राजे स. ११.०० वा. किंवा तपाइती , २०३० वा. किंवा तपाइती , २०३० वा. विकंत हुम के तीने केंद्रिया सारा सरण्याताठी आणि न्यायातवार खोली के . ३० समारे एकते ज्यावीत वाढी कींवा केंद्रिया होंगे केंद्रिया केंद्रिय केंद्रिया केंद्रिया केंद्रिया केंद्रिया केंद्रिया बिकलार्मार्थत हवर राष्ट्रणसाली सम्भव बजावण्या देते, तुमर्थ ज्याव तुमस्य बजावण्या पुरुष विसंतृत आहात असे फोणतेही रस्तावेत बरोबर आणावेत किंवा तुमस्या वकीलासोबत पाठ्यावेत आणि याद्वरेत दुमरी सुबना येण आवश्यक आहे की, लेवी निवंदन साद करण्यात किंवा आगोदर सांगिमतंत्रण दिवशी हवर राष्ट्रण्यात तुम्बी कस्तु करणात् प्रतिका गैरहकेतित वादावर सुनावणी होकन

न्यायालयाच्या शिक्याने ह्या ७ सप्टेंबर २०२२ रोजी दिले. सही/-(अतुल जी. राणे) अतिरिक्त प्रबंधक आ दिनांक: ०५/०१/२०२३ ठिकाण: मुंबई

नेकाल दिला जाईल

(T) IDBI BANK

<mark>२० नव⊚शक्ति</mark>।मुंबई, शुक्रवार, २० जानेवारी २०२३ आयडीबीआय बंक किरकोळ वस्ली, पहिला मजला, ब्म सस्वती कॉम्प्लेक्स, गांजावाला लेन, चामुंडा सर्कल, ऑफ एस व्ही रोड,

क्ष चेपक आहोत. रिक्ततीत कर्नदार/गहरणकराता, पुन्हा एकटा, यरील जारखेणसून साठ दिससांच्या आत उपरोक्त एकच चित्रती केसी जाते, वर असे झाले राही तर आयदीवीआय बैंक, प्रतिकृत कर्जदार स्तृत्वन सर्पासी करवाण्या तर तमेच आयदीवीआय बैकेता त्रियों देव रकका बसूस करणवाहाठी उगलच्य असलेन्या इत कोणव्याही सा त्याचे प्रतिमात्रीयां अंतरमवादायां क्रमण्यामा प्रत्यस्त

कोषधा-दुसार प्राप्य आग हुए ।हराया जान्या अस्ति । मालमचा/ संपर्चाचा तपरासिल : महाया डेस्सलेली मालमचा रो हाऊल क्र. वी ४३, टाइग पी, गौरव ग्रीन हाऊसेस सीएचएसएए वी/एच गौरव रिजन्सी मीरा रोड पूर्व मह

### केनरा बैंक Canar<u>a Bank</u> fifthe system

एआरएम - I शाखा, मुंबई : ३७, थमालया, पाटकर हॉलसमोर, न्यु मीरन मुंबई - ४०००२० ● इ. फ्र. (०२२) २२०६ ५४२५ / ३० ● इमेल: cb23

#### विक्री सूचना

	मिळकतीचे वर्णन	राखीय किंमत	इसारा अनामत रक्कम
	अजित महादेव षद्धाण यांच्या नावातील गाव एकसर, बोरियली येथे मिका सीटीएस ऋ. १३६ आणि १३६/१ ते १३६/६ पारक सर्हट ऋ. ४०२, ४था मनवला, साई लक्ष्मी सीट्यस्थल, भावाई नाका, राम मंदिर रोड लगाउ, गाव एकसम, बोरियली (१), मुंबई - ४०० ०९२, मोजमापित चटई क्षेत्र ५४० ची. फू.	_	ह. १०,५३,००००/-
П	anno armer men an an anna and friend mill men a	we mile am arm	an america force for

भी का मार्थिय कर अपन १९६९/६० है। यहां वाका पूर्ण वार्या, ६०० वा, गर्थंत क्या कारणी आहे, क्षेणवार्ती का ग्रांची किया मार्थिय की स्थान की स

दिनांक : १८.० ठिकाण : मुंगई

## Lovable

#### लव्हेबल लिंगरी लिमिटेड

सीआवार: एक्टरेड रुप्याचरेड र्थापितसी ४४८३५ गोंस्मीकृत कार्याला: ए ५६, स्ट्रीट सं , एसआवर्डीमी, अंधी (पू), मुंबर्ट - ४०० । महारापु: हुर, क. + ११ ०२२ २८३८३५८१, फॉक्स क. + ०२२ ९१२०४३५८२ ई-मेर: corporate@ovableinds.in, वेससाइट: www.lovableindia.in

### भागधारकांना सूचना

शियर : कंपनीच्या सम्माप्ताने आइंपीएक प्रतिक्रणनांका प्रीक्त प्रावानांका ध्यानांकाल कंपना काराइ २०११ से अनुष्के १२ १२ व १२ ४ का तर्हु के शृंतकाषुट्या गिराम व संग्रांक पिते प्राण्या है। अनुष्के १२ ४ व १३ ४ का तर्हु के शृंतकाषुट्या गिराम व संग्रांक पिते प्राण्या है। प्रतिक्रमाने प्राण्या गिराम २०११ (कार्याका गिराम २०११ के प्रतिक्रमाने प्राण्या है यह अर्थ के प्रतिक्रमाने प्राण्या है। १९ १९) को क्रांके मुम्मीर्थ के व्यवस्था पंच्या कर्हु की अर्थनंत तर्हु वर्ष कार्याका प्राण्याका स्था है। अर्थ के प्राण्याका स्था प्रतिक्रमाने प्राण्याका स्था प्रतिक्रमाने प्राण्याका प्रतिक्र स्था मार्थाकारीयों के उन्तर्ध मार्थाका प्रतिक्रमाने कार्याका स्था है स्था अर्थानीय कार्याका प्रतिक्रमाने कार्याका प्रतिक्रमाने कार्याका स्था प्रतिक्रमाने कार्याका प्रतिक्रमाने कार्याका प्रतिक्रमाने प्रतिक्रमाने कार्याका प्रतिक्रमाने कार्याक

प्रभावनात्राचा सहनात्रा नहीं हो है। इस्तरण विशेष स्थापन है को स्थापन स्यापन स्थापन स्

ताभाशाकरिताचा त्यांची द्वावारिहत / अग्रदानित लाभाश रकमेचे द्वावा करावा. कंपनीला संबं क्षेत्रहुन दि. १७.०४.२०२३ पर्यंत कोणताही पत्रव्यवहार प्राप्त न झाल्यास, आवर्डपीएफ नियमां ततांच्या अनुपालनांतर्गत कंपनी आयर्डपीएफ प्राधिकाऱ्यांच्या डीमेंट खात्यामध्ये शेअसी सप्तकांच्या अनुसारताव्यात कथन। अल्यहरू, .... नातंत्रसायो प्रविध्या करीत. वर्षतेत्र देवा प्राप्त असत्यास प्राप्यारकांनी कृषणा कंपनीचे सविवातत्यीन विभाग, ए – ४६, स्ट्रीट एमआपडीसी, अंधी (पूर्व), पूंची – ४०० ०१३, दूरव्यनी ०२२ – २८३८३५८१, ई-मेल moralo@kovabkenda.n चेथे संपर्क साधावा. सव्येषण शिंगारी लिमिटेड करि

ठिकाण : मुंबई व्यवस्थापकीय संचालक (डीआयएन : ००२०२६१९)

### सार्वजनिक सूचना

आपती कंपनी कपदा २०१३ च्या तत्तुद्वीस्ता सामिष्ट केलेल्या कंपन सिपाल्टर्स प्रायबेट सिपिटेड या कंपनीच्या अभिकारणी चीकती करता आहोत, ज्याचे सीआपएन युक्तर हप्पाल्टर्स रामिटीड केलेल्या कंपनीच्या अधिकारणी चीकती करता आहोत, ज्याचे सीआपएन युक्तर हप्पाल्टर्स रामिटीड केलेल्या अपने स्ताव कंपनीच्या अपने स्ताव कंपनीच्या अपने स्ताव कंपनीच्या कंपनीच्या अपने स्ताव स्ताव कंपनीच्या कंपनीच्या स्ताव सिपाल्य स्ताव सिपाल्य स्ताव सिपाल्य सिपा

सद प्राज्यक्षेय किंवा विकास कोणवादी भागाव किंवा विकास कोणवादी द्वारा असदेवीं कंणवादी होता की तकती, विक्रती, देवाणपेवाण, गदाण, विकास हरक अनुदान, गुरूक, पेटवान, इटट, देवामाव, तावा, भादेशहुं, सीवी आणि परावाणी, पाणाणिकार किंवा अन्यास सांगिवतीं का सांगिवतीं का सांगिवतीं का विकास विकास विकास अर्थित अस्तासार कार्यों का अस्तासार आयें अस्तासार कार्यों विवीत केंग्री तो कार्यों कार्यासार आयें कार्यासार आयें कार्यासार कार्यों विवीत केंग्री तावा की सांगिवतीं कार्यासार कार्यों कार्यासार आयें आप कार्यासार कार्यों केंग्री कींग्री कार्यासार कार्यों कार्यासार कार्यों कार्यासार समजावे जाईल.

धु<u>ध्याः आतिक मान्यत्रचेषे वर्णन</u> <u>भाषित १,१८९ चीरस वार्ड (९९४.१५ चीरस मीटारच्या समतुत्व्य)</u> किंवा त्यापोवतीचा, भृखंड क्र. ६. जुद्द विलेगालें डेल्हलपर्मेट (बेल्हरीगीडी) योजना येथील महराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्रापिकरण (महाडा) च्या लेआउटमण्ये आणि सर्वेक्षण क्रमांक २८७ (पी) आणि सर्वेशक प्रमांक ७० (पीटी) (ए) आणि संबंधित सीटीएस इ. १९०५ (ओ) (पीटी) जुह आणि सर्वेशक प्रमांक ७० (पीटी) (ए) आणि संबंधित सीटीएस इ. १९० (ओ) (पीटी) जुह गावाचा ४४८.०६ चीरस मीटर आणि किलेपाले गावाचा सीटीएस इ. १० (ए) (पीटी) ५५६.०६ चीरस मिटराच परिसर, टोन्ही तालुका अंधेरी, मुंबई उपनगर जिल्हा, १० वा उत्तर दक्षिण रोड, जेव्हीपीडी स्कीम, जुड़, मुंबई ४०० ०४२ थेथे स्थित आहे.

दि. २० जानेवारी, २०२३ रोजी.

लॉ स्क्रईब्जस साठी, वकील आणि सॉलिसिटर

श्रीमती. हर्षबेन चंद्रबदन देसाई, श्रीसिद्धी को-ऑप. हाऊसिंग सोसाबटी लि., श्रीजी अपार्टमेंट, चिक्तवाडी, शिंपोली, बोरिवली (पश्चिम), मुंबई ४००९२ चे सदस्य आहे आणि उक्त सोसाबटीच्या इमारतीतील फ्लॅट क्रमांक

उक्त सांसावटीच्या इमारतातीता रामर हमारत ४०१ मण्ये तेश भी दे ० डायाण केले आहे, ज्यांचे ३१/०७/२०२० गीज कोलकी हमा सामिदितान काला पिश्रत झाले. त्यांचे पती शी. चंद्रबदन मागनताल देशाईं बांनी मृत व्यक्तीच्या वागी सोसाबटीच्या पहस्तवासाढी रोजर्म व्यांच्या नावाबा व्यक्तिय सामाठी प्रसारचाणिस्द उक्त सोसामटीच्येट येन आणि कर्मा उत्तार प्रसारित हेने

. याच्या विरुद्ध किंवा त्याशी संबंधित त्याच्या विरुद्ध किंवा त्याशी सर्वाधित समभाग विक्री, अभिहस्तांकन, गहाण, न्यास, धारणाधिकार, भेट, चार्ज, ताबा, वारसा, भाडेपच्च, भाडेकरू, परवाना, देखभाल या मार्गाने कोणताही दावा किंवा हितसंबंध असलेल्या सर्व

व्यक्ती, सुलभता किंवा अन्यथा काहीही असो, ते प्रकाशित झाल्यापासून १४ जता, त प्रकाशत जाल्पापातून १८ दिवसांच्या आत अधोस्वाक्षरीला लेखी कळवणे आवश्यक आहे, जर असे झाले नाही तर असा दावा माफ केला जाईल. वर संदर्भित सूची

दुकान क्रमांक ४(सी)(२), मापित ६८ चौ.फूट. (कार्पेट) ६.३२ चौ.मी. ला समतुल्य, ५७-ए, हिल रोड, वांद्रे (पश्चिम), मुंबई-४०००५० येथे

असलेल्या सरकार प्लाझा को-ऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटी लि. मधील ''सरकार प्लाझा'' इमारतीच्य नलग्रजल्यावर पी एफ क १ तळमजल्यावर पा.एफ क्र. १ वर, सी.टी.एस. क्रमांक ए/७७९, मुंबई उपनगरातील नोंदणी जिल्ह्यातील बांद्रे, तालुका अंधेरी या गावातील आणि त्याच्याशी संबंधित समभाग.

## 

(मल्टी-स्टेट होडबुल्ड कॅक) मध्यवर्ती कार्यालयः ''मस्तागिरी'', प्लॉट नं. १३/९५, सोनावाला रोड, गोरेगाव (पूर्व), मुंबई-४०००६३, ट्र:. ६१८९००८५/६१८९०१३४/६१८९००३.

लिलाव सचना

### स्थावर मिळकत/तींची लिलाव विक्री

क्बुरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फावनान्शिअल ॲसेटस् अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्बुरिटी इंटोस्ट ॲक्ट, २००२ च्या कलम १३ (४) प्रमाणे आता **भारत को –ऑपरेटिव्ह बँक (मुंबई) लि**. च्या प्रारि

गहाणदार/कर्जदाराचे नाव आणि शाखा	मागणी सूचनेप्रमाणे थकवाकी रक्कम	मालमत्तेचे वर्णन आणि वेंकेकडे भार ज्ञात	i. राखीव किंमत ii. इसारा अनामत	i. निरिक्षणाचा दिनांक आणि वेळ	निविदा उघडण्याच्या
			रक्कम (इअर)	ii. निविदा /	दिनांक आणि
			iii. बोली वादविण्याची रक्कम (सर्वोच्च वर आणि वर बोली रक्कम)	प्रस्तावाचे सादरीकरणाची वेळ आणि अंतिम दिनांक	वेळ
श्री. गणेश तानाजी बेंद्रे, प्रोपा. मे. श्री गणेश दूर्स अंड ट्रॅंव्हल्स संयक्त/सह कर्जदार:	मागणी स्वना तारिख: २०.०७.२०१९ (i) कर्ज खाते क्र. ००८७३३५१००००७७: २६.०६.२०१९ रोजीस	सानपाडा जी.ई.एस., सेक्टर ५, नवी मुंबई, तालुका आणि जिल्हा ठाणे - ४०० ७०६ येथे स्थित प्लॉट क्र. ५४ वर बांधकामित साईधाम अशा ज्ञात इमारतीमधील रऱ्या मजल्यावरील प्लॅट क्र. २०१, मोजमापित	i. v. 49,00,000/-	i. १५.०२.२०२३ स. ११.०० ते सायं. ०५.००	०२.०३.२०२३ स. ११.००
श्री. रमेश तानाजी बेंद्रे [भायखळा शाखा] [पहिली लिलाव सूचना]	<ul> <li>६. १५,७०,९९०.५६ एकत्रित सह दरसाल</li> <li>१३.९०% दराने पुढील व्याज +</li> <li>२७.०६.२०१९ पासून परिणामांसह दर साल</li> <li>२% दराने दंडात्मक व्याज.</li> </ul>	भंदाने ५०० ची. फू. चटई क्षेत्र	iii. v. to,000/-	ii. ०१.०३.२०२३ सार्वे. ०५.०० पर्वत	
	००८७३३५४००००२८७: २६.०६.२०१९ रोजीस इ. १९,९०,१३७.८० एकत्रित सह दरसाल १३.९०% दराने पुतील ज्याज + १६.०६.२०१९ पासून परिणामांसह दर साल				
श्रीम. बीना अनिल कवाडे संयुक्त/सह कर्जदार: श्री. अनिल अनंत कवाडे	मागणी सूचना तारीख: ०४.०८.२०१८ कर्ज खाते क्र.	रावगडच्या नोंदणीकृत जिल्हा आणि उप जिल्ह्यामधील आणि ग्रामपंचावत वसांने मोहपाडा, तालका खालापरच्या हटीमधील गाव रिस, रसायनी.	i. v. v.,000/-	i. ०१.०२.२०२३ स. ११.०० ते सावं. ०५.००	१४.०२.२०२३ स. ११.००
[अंधेरी (पश्चिम) शाखा] [४थी लिलाव सूचना]	१४.०७.२०१८ रोजीस ह. १८,००,२०३/- एकत्रित सह दरसाल १३.९०% दराने पुढील व्याज + १५.०७.२०१८ पासून परिणामांसह दर साल २% दराने दंडात्मक व्याज.	मोहपाडा, जिल्हा रायगड - ४१० २०७ च्या सन्हें क्र. १७८, हिस्सा क्र. ४ए धारक जिमनीच्या प्लॉटवर उमारित प्राजका को-ऑपरेटिन्ह हाऊर्सिंग सोसायटी लि. च्या तळ मजल्यावरील फ्लॅट क्र. ४, मोजमापित	III. ¥. ₹0,000/-	ii. १३.०२.२०२३ सार्वे. ०५.०० पर्वंत	
		पूर्व : पंचरत्न सीएचएसएल, पश्चिम : साई कृपा सीएचएसएल, उत्तर : रस्ता, दक्षिण : बंगला.			
<ul> <li>मे. झिका मोटर्स प्रायव्हेट लिमिटेड संचालक आणि संयुक्त/</li> </ul>	मागणी सूचना तारीखः १०.०४.२०१९ कॅश क्रेडिट खाते क्र. ०००७१३१००००१२८५:	श्री. राजेंद्र रॉबर्ट मेयर्स यांच्या मालकीचे ठाणेच्या नोंद्रणीकृत जिल्हा आणि उप जिल्ह्यामधील आणि ठाणे महानगरपालिकेच्या हदीमधील वडवली,	i. 8. १,०५,५०,०००/- ii. 8. १०,५५,०००/-	i. ०३.०२.२०२३ स. ११.०० ते सायं. ०५.००	१४.०२.२०२३ स. ११.००
सह-कर्जदार: १. श्री. राजेंद्र रॉबर्ट मेवर्स २. श्री. ताहिर नजीर शेख ३. श्री. परमिंदरसिंग चड्डा (अंधेरी (पश्चिम) शाखा	३१.०३.२०१९ रोजीस ह. ९९,७०,६७२/- एकवित सह दरसाल @ १३.९०% दराने पुढील व्याज + ०१.०४.२०१९ पासून परिणामांसह दर साल २% दराने दंडात्मक व्याज	घोडबंदर रोड, जांचे (पश्चिम) – ४०० ६१५ येथे बसलेल्या, असलेल्या आणि स्थित सन्हें क्र. ४६, सन्हें क्र. ४७, हिस्सा क्र. १, सन्हें क्र. ५७, हिस्सा क्र. ४, सन्हें क्र. ६८, हिस्सा क्र. १९ (भाग), गा। बजवानी धारक मिळकतीवर उभागित मिल्लार बजस	iii. ₹. १५,०००/-	ii. १३.०२.२०२३ सार्वे. ०५.०० पर्वेत	
[३री लिलाव सूचना]		अशा ज्ञात इमारत क्र. १५ च्या ४थ्या मजल्यावरील पर्लेट क्र. ४०१-४०२, मोजमापित ९८५ ची. फू. चटई थेज म्हणजेच ११.५०८ ची. मी. आणि सीमाबद्धताः पूर्व : पार्श्वनाथ गॅलेक्सी, पश्चिम : इमारत क्र. १४, उत्तर : इमारत क्र. १३, दक्षिण : मोकळा प्लंटि.			
श्री. कृष्णा कशप्पा गुणी संयुक्त/सह-कर्जदार: श्रीमती गीता कृष्णा गुणी [गोरेगाव (पूर्व) शाखा]	मागणी स्चना तारीख : १६.०९.२०२१ कर्ज खाते क्र. ०००३३३३१००६८३३७: ०२.०९.२०२१ रोजीस रु. ४२,९९,९४८.००	श्री. कृष्णा काशाप्पा गुनी बांच्या मालकीचे सेक्टर १९, उत्त्वे, तालुका पनवेत, जिल्हा रावगड - ४१० २०६ येथे स्थित प्लॉट क्र. ९६ धारक जिमनीवर बांधकामित अश्विनी अपार्टमेंट अश्विनी अपार्टमेंट	i. v. ३२,२५,०००/- ii. v. ३,२२,५००/-	i. ०२.०२.२०२३ स. ११.०० ते सावं. ०५.००	१४.०२.२०२३ दु. १.००
[२री लिलाव सूचना]	एकत्रित सह दरसाल ९.९०% दराने पुतील व्याज + ०३.०९.२०२१ पासून परिणामांसह दर साल २% दराने दंडात्मक व्याज.	को-ऑपरेटिव्ह हाऊर्सिंग सोसायटी लि. अशा ज्ञात इमारतीच्या २ऱ्या मजल्यावरील फ्लॅट क्र. २०१, मोजमापित ३३०.१३२ ची. फू. चटई क्षेत्र + ५९ ची.	iii. 8. 4,000/-	ii. १३.०२.२०२३ सार्व. ०५.०० पर्वंत	
आफताब शेख, प्रोप्राट्रेस मे. एम. ए. एंटरप्रायक्षेस	(i) कर्ज खाते क्र. <u>০০০৬३२५०००००९२८ :</u> १५.०९.२०१८ रोजीस रु. ६७,०९,७४१.००	बांदिवली, तालुका अंधेरी, एस.व्ही. रोड, जोगेश्वरी (पश्चिम), मुंबई - ४०० १०२ येथे स्थित सव्हें क्र. २२, हिस्सा क्र. २, सीटीएस क्र. ७०/ए धारक	ii. 8. 38,80,000/-	स. ११.०० ते सायं. ०५.००	१५.०२.२०२३ स. ११.००
श्रीमती फरीदा मनन शेख [अंधेरी (पश्चिम) शाखा]	दर साल २% दराने दंडात्मक क्याज. (ii) कर्ज खाते क्र.  ०००७३३५२००६६७२८ २७.०८.२०१८ रोजीस ठ. ५९,२७,९८३.०० एकवित सह दरसाल १३.२% दराने पुढील व्याज + २८.०८.२०१८ पासून परिणामांसह	२ रत्या मजल्यावरील १) पस्टिक. ८०३, मोजमापित १९४ ची. फू. चटई क्षेत्र आणि २) पस्टिक. ८०४, मोजमापित १२४ ची. फू. चटई क्षेत्र (ट्रोन्सीडी आसूत एकत्रित) आणि सीमाबद्धतेने: पूर्व : एस. न्ही. रोड, पश्चिम : दिलझाद कैंसल, उत्तर : चाळ, दक्षिण : बांदिवली हिल रोड.		सार्थ. ०५.०० पर्वेत	
(ii) श्रीम. फरीदा मनन शेख संयुक्त/सह-कर्जदार: श्रीम. आफरीन आफताब शेख	दर साल २% दराने दंडात्मक क्याज. (iii) कर्ज खाते क.  ooo%१३३००००१९६: ३१.०८.२०१८ रोजीस क. ५०,९२,९१५.४२ एकवित सह दरसाल १३.९०% दराने पुढील क्याज + २८.०८.२०१८ पासून परिणामांसह				
[३री लिलाव सूचना]	(i) कर्ज खाते क्र. ०००७३२५००००९००: ०६.०९.२०१८ रोजीस रु. २३,७६,६६५.०० एकतित सह दरसाल १३.९०% दराने पुटील				
श्री. माजिद रशीद खान (कर्जदार) क्रांटिवली (पर्व)-	मागणी सूचना तारीख : १८.०५.२०२१ कर्ज खाते क्र.	श्री. माजिद राशिद खान यांच्या मालकीचे म्हाडा कॉम्प्लेक्स, अंबोजी वाडी बस स्टॉपजवळ, गावकवात नगर मालवणी मालाड (पश्चिम) मंबर्ड	i. T. 89,00,000/-	i. ०३.०२.२०२३ स. ११.०० ते मार्थ ०५.००	१५.०२.२०२३ दु. १२.३०
अशोक नगर शाखा] [३री लिलाव सूचना]	२८.०४.२०२१ रोजीस है. ४५.६२,५२३/- एकतित सह रसाल १.९०% रागे पुडील ज्याज + २२.०४.२०२१ पासून परिणामांसह रसाल २% रागे दंशत्मक ज्याज.	- ४०० ०१५ वेथे स्थित मातवणी मातव्या प्लॉट क्र. ५५, आर.एस.सी इ.सर्कें क्र. २६३ (भाग), सीटीएस क्र. ३५२५/ए धारक अमिनीवर बांधकासित मिलेनियम टॉवर, मालवणी मिलेनियम को- ऑपरिटेक हाऊसिंग सोसाबटी ति. च्या ३ऱ्या मजल्यावरील वी विंगमधील प्लंट क्र. बी/३०७, मोजमापित ३६,१५ ची. मी. चर्द्ध क्षेत्र संलितित	iii. 8. \$0,000/-	ii. १४.०२.२०२३ सार्थ. ०५.०० पर्यंत	
श्री. जनार्दन दत्तात्रथ नाईक, प्रोप्रा. मे. इंडिया डेको टूर्स अँड ट्रॅंव्हल्स (जोगेश्वरी (पर्व) प्राख्या	मागणी सूचना तारीख : १३.०४.२०१८ (i) कर्ज खाते क ००३९३३३८०००३२९: १५ ०३ २०१८ गोजी ठ १४.२२ २५४ ६२	गाव मांडा, रेल्वे स्टेशनजवळ, टिटवाळा (पश्चिम), तालुका कल्याण, जि. ठाणे – ४२१ ६०५ येथे स्थित, वसलेल्या आणि असलेल्या सल्हें क्र. २४ आणि २५	i. v. 30,00,000/-	i. ०३.०२.२०२३ स. ११.०० ते सार्थ. ०५.००	१५.०२.२०२३ दु. ०१.३०
[जागस्वर (पूर्व) शाखा] [इरी लिलाव सूचना]	एकतित सह दरसाल ९,९०% दराने पुतील ब्याच - १६.०३.२०१८ पासून परिणामांसह दर साल १% दर्शने दंशानक ब्याच. (ii) कर्ज खाते क्र. <u>०३९१३,०३.२०१८</u> रोजीस इ. १६,०४,८६२.९९ एकतित सह दरसाल १३.२०% दराने पुतील ब्याच + ०१.४.२०१८ पासून परिणामांसह	पारक जोन्यनवरारा स्मृद्धारक काम-राज्यक आहे. इस्तर क्र. २ ज्या मज्यावादीय के श्री मांग पत्तर क्र. ४०३, मोजमापित ५९५ ची. पू. चर्ट श्रेव.	iii. ₹. ₹0,000/-	॥. १४.०२.२०२३ सार्थे. ०५.०० पर्यंत	
श्री. अनुलकुमार इंद्रपती सिंग	मागणी सूचना तारीख : २३.०८.२०२१ कर्ज खाते क्र.	श्री. अतुलकुमार इंद्रपती सिंग आणि सौ. सीमा इंद्रपती सिंग यांच्या संयुक्तपणे मालकीचे सेक्टर ३,	i. 8. २५,२०,०००/-	i. ०२.०२.२०२३ स. ११.०० ते	१६.०२.२०२३ स. ११.००
संयुक्त/ सह-कर्जदार श्रीम. सिमा इंट्रपती सिंग (खार (पूर्व) शाखा] [श्री लिलाव सूचना]	०९०३३३३३००००५१६: २३.०७.२०२१ रोजीस क. २६,४५,५६६/- एकतित सह दस्साल ९.९०% दराने पुढील व्याज + २४.०७.२०२१ पासून परिणामसह दर साल २% दराने दंडात्मक व्याज.	एवडीआयएत लेआऊट, लोबल सिटी, विकत डॉगरी रोड, कॉसमॉस दिलंड बिल्डिंगसमेर, बिरार (परिचम), तालुका बसई, विद्रहा पालपर - ४०१३०३ मधील मेंडी हार्ट्य, अशा जात झमात क्र एच च्या ई मिम्मालेत १२०मा सन्वलास स्थित प्लर्टर क्र. १४०३, मोबमापित ३२.९० ची, मीर्ट्स चर्टर्य क्रे आणि सीमाबट्टेले पूर्व: मोकळा प्लर्टर, परिचा- वाचा बिल्डिंगची होंग, उत्तर: स्वतर्य दुशिम:	ii. 5. ₹,५२,०००/-	सार्थ. ०५.०० ॥ १५.०२.२०२३ सार्थ. ०५.०० पर्यंत	
	विम्त निकास सूचना । परिहली सिक्तस अमित सूचना । परिहली सिक्तस सूचना । परिहली सूचना । परिहली सिक्तस सूचना । परिहली सिक्तस सूचना । परिहली सिक्तस सूचना । परिहली सिक	्व क्षित्र का	है. तेक को को जानक हैं है.  कि को को जानक का माने हैं कर है	के. संप्रकार का स्वारंग के?	ত্ৰিক বিশাল ব্যাহ্ম (

्याय विद्यारण च एडिंग तिलाव "के आहे क्षेत्रे आहे को आहे वर्ष आहे क्षा आहे क्षावर्थ" एक्याव वेहन आणि कींच्या हात सालेत्या पर यांच के क्यावरा मोता. प्रिवकत वर्ष विकास आणि प्रीत्यातीय कार्या आहे को को क्षावरा मोता. प्रिवकत कर विकास आणि प्रीत्यातीय कार्या आहे को को हैं अहें हैं आहे को को साले कार्या के कार्या के कार्या कार्या के कार्या कार्या के कार्या कार्या के कार्या के कार्या के कार्या के कार्या कार्या कार्या के कार्या कार्या के कार्या कार्य कार्या कार्य कार्या कार्या कार्या कार्या कार्या कार्या कार्या कार्या कार्य कार्या कार्या कार्या कार्या कार्या कार्या कार्या कार्या कार्य कार्या कार्य कार्य

कारणां वेति.

"यः ज जुम्बों में मूर्व कावाकी भागा केनेली उसल्याम बंतिन समूट हिलांक रोजी बंतिन सदर तात्रण मतेला विक्रीकरिता सर्वमामध्य करनेकडूद मोहोलंद निविद्य माणबूर विक्री प्रथमकर्तिता स्तर्वमा अंकर, २००२ था विष्य ८(८) अवये बंतीन कर्ताचे कर्तरा, हर्तावर्ता मुद्रा मुद्रा मुद्रा हर्दा १५/६६ दिलांची मुद्रा आहे.
सर्वित्र अंकर, २००२ था विष्य ८(८) अवये बंतीन कर्ताचे कर्तरा, हर्तावरा माणवान देवा है। स्वत्रण अर्थन स्वत्रण स्वित्रण स्वत्रण स्वत्रण स्वत्रण स्वत्रण अर्थन स्वत्रण स्व

दिनांक : २०.०१.२०२३ ठिकाण: मुंबई

ई-मेल : pvas1979@gmail.com

(नील मंडेविया)

पी. वास अँड कंपनी, ॲडव्होकेट्स आणि सॉलिसिटर, ए/१, ''लिबर्टी'', पहिला मजला, ९८-बी, हिल रोड, वांदे. मंबई - ४०० ०५०

मुंबई दिनांक २० जानेवारी २०२३ या